

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

जालना शहरातील भूमीगत गटार योजना व नवीन जलकुंभाच्या निर्मितीबाबत

(१) ७७८८ (०६-०७-२०१५). श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना शहरातील भूमीगत गटार योजना व नवीन जलकुंभाची निर्मिती युती शासनाकडून पूर्वी मंजूर करण्यात आली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जलकुंभ बांधकाम करण्यात आले, परंतु भूमीगत गटार योजनेचे काम सुरु झाले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मंजूर भूमीगत गटार योजना सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

जालना भूमीगत मलनिःसारण (टप्पा-१) योजनेस शासन निर्णय दि.१७.०३.१९९९ अन्वये तसेच संतुलीत जलकुंभ समावेश असलेल्या जालना पाणी पुरवठा (टप्पा-२) योजनेस शासन निर्णय दि.०८.०३.१९९८ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.

(२) होय, हे खरे आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जालना यांचेमार्फत शहरात १ एमबीआर व ७ जलकुंभ बांधणे व अनुषंगीक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तथापि भूमीगत गटार योजनेच्या वित्तीय आकृतीबंधानुसार जालना नगरपरिषदेकडून त्यांच्या लोकवर्गणीचा हिस्सा रु.४२९.४५ लक्ष वारंवार पाठपुरावा करून सुध्दा प्राप्त न झाल्याने शासन निर्णय दि.०८.११.२००४ अन्वये सदर योजनेची प्रशासकीय मान्यता रद्द केल्याने सदर भूमीगत गटार योजनेचे काम सुरु झालेले नाही.

(३) भूमीगत गटार योजनेबाबत नगर परिषद, जालना यांचेकडून लोकवर्गणीचा हिस्सा न भरल्याने योजना त्यांचेस्तरावर प्रलंबित आहे. सद्यस्थितीत जालना नगरपरिषदेमार्फत नव्याने सर्वेक्षण करून डि.पी.आर.तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंब्रा (जि. ठाणे) येथील निकिषा केमिकल येथील रासायनिक कंपनीवर
छापा मारून बनावट कोको पावडरचा साठा जप्त केल्याबाबत**

(२) १२०३२ (०६-०४-२०१५). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंब्रा (जि. ठाणे) येथील निकिषा केमिकल या आस्थापनाची तपासणी करून अन्न व औषध प्रशासनाने २५ किलो वजनाचा १,६८,०००/- रूपयाचा बनावट कोको पावडरचा साठा दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी वा त्या सुमारास जप्त केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार आणि दक्षता विभागाच्या मदतीने मुंब्रा विभागातील कौसा येथे रासायनिक कंपनीवर छापा मारून ती कार्यवाही करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कंपनीमध्ये कोको पावडर मध्ये पामोलिन तेल, चॉकलेट पावडर, कोको डस्ट चे मिश्रण करून त्यांचे उत्पादन केले जात होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुषंगाने संबंधित दोषी कंपनी विरूद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१४-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) होय.

(४) सदर ठिकाणी उपलब्ध असलेल्या १) कोको पावडर २) अँडलट्रंट फ्लाइंगबर्ड चॉकलेट फ्लेवर ३) अँडलट्रंट पामोलिन ऑईल ४) अँडलट्रंट कोको हस्क ५) अँडलट्रंट कोको डस्ट चे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित कोको पावडर २५ किलोच्या १६८ गोण्या किंमत रु. १,६८,०००/- चा साठा जप्त करण्यात आला होता. तपासणीसाठी घेतलेल्या अन्न नमुन्यापैकी कोको पावडर व अँडलट्रंट कोको डस्ट हे नमुने मानदानुसार नसल्याचे घोषित झाले तथापि या नमुन्यात अपमिश्रकाची भेसळ केली असल्याने सदर नमुने असुरक्षित असल्याचे पदनिर्देशित अधिकारी यांनी मत दिले आहे. त्यामुळे संबंधितांवर मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्ग-१ ठाणे यांच्या कोर्टात ४/९/२०१४ रोजी खटला क्र.३५४/२०१४ व ३५४/२०१४ दाखल करण्यात आला आहे व इतर तीन अँडलट्रंटच्या नमुन्यासंदर्भात न्यायनिर्णयासाठी प्रकरणे दाखल केली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळपाणी योजनांची दुरुस्ती
निधी उपलब्धतेअभावी प्रलंबित असल्याबाबत**

(३) १२४४२ (०७-०४-२०१५). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरवठा करणा-या काही नळपाणी योजना नादुरुस्त असून निधी उपलब्धते अभावी सदर दुरुस्ती प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनांची दुरुस्ती होत नसल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध होणेबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१६-०६-२०१६) : (१) हे खरे नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१२ ते सन २०१५ या कालावधीत एकूण ८२ योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजूरी देण्यात आली त्यापैकी ४८ कामे पूर्ण झाली असून एकूण रू. ८९२.४८ लाख एवढी रक्कम योजना नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आली आहे

(२) देखभाल व दुरुस्तीसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत केंद्र व राज्य हिश्याची रक्कम निधीच्या उपलब्धतेनुसार वितरीत करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**हिंगोली शहरा नजिक असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या
वसाहतीना नगरपरिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनांबाबत**

(४) १२४६७ (०७-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली शहरा नजिक असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वसाहतीना नगरपरिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनेमार्फत पाणी पुरवठा करण्यास हिंगोली नगरपरिषदेकडून हेतु पुरस्सर दिरंगाई केली जात आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर वसाहतीमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी पुरवठ्याची अन्य कुठलीही सोय उपलब्ध नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर वसाहतींना पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१०-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

सिध्देश्वर धरणातील उपलब्ध पाणी साठा विचारात घेऊन हिंगोली शहरातील वाढत्या लोकसंख्येस पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होणार असल्याची शक्यता असल्याने

मौ. बळसॉड अंतर्गत येणाऱ्या निमशहरी ग्रामीण भागामध्ये नगरपरिषदेकडून पाणी पुरवठा करता येणार नसल्याचे नगर परिषद, हिंगोली यांनी दि. २१.१२.२०१५ च्या पत्रान्वये कळविले आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या खाजगी विंधन विहिर व शासकीय विंधन विहिर/ आड याद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच टंचाई सन २०१५-१६ अंतर्गत पुरक योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, हिंगोली यांना सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मौ. बळसॉड येथे कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेसाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार करून मान्यतेसाठी शासनास सादर केला आहे.

तथापी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार करण्यात येते, या संदर्भात केंद्राच्या दि. २९/०७/२०१५ च्या पत्रान्वये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना घेणेसंदर्भात (काही अपवाद वगळता) निर्बंध घालण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी, सेनगांव औंढा (ना.) वसमत व इतर ठिकाणी विना परवाना होत असलेली मांसविक्री

(५) १५५५७ (०६-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगांव औंढा (ना.) वसमत व इतर ठिकाणी विना परवाना उघड्यावर मांसविक्री होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस प्रशासन व अन्न औषधी प्रशासन यांच्याकडून याबाबतीत हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त विना परवाना उघड्यावर होणारी मांसविक्री बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१४-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणीची मोहिम घेण्यात आली असून, मांसविक्री करणाऱ्या विना नोंदणी १५ पेढ्यांची तपासणी केली असून त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या परभणी कार्यालयाने हिंगोली जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटी देवून त्यांना नोंदणी अर्ज सादर करण्यास उद्युक्त करून एकूण ६१ अन्न व्यावसायिकांचे अर्ज स्वीकारले असून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याकरिता
मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्याबाबत**

(६) २११३२ (१४-०८-२०१५). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरीता ५८ लक्ष रु. बोअरवेलसाठी निधी मंजूर करण्यात आला,हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांच्या उदासीनतेमुळे ५८ लक्ष रु. निधी खर्च झालेला नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१६-०६-२०१६) : (१) ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांचेकडे ६३ बोअरवेलच्या कामाकरिता रु. ५८.४७ लक्ष एवढा निधी प्राप्त झाला होता.
(२) हे खरे नाही. सद्यस्थितीत एकूण ४० विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर रु. ३७.२८ लक्ष एवढा खर्च झालेला आहे.
(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

उर्वरित २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे बोअरवेलची मशिन लागत नसल्याने तसेच काही ठिकाणचे भूस्तर विंधन विहिरी करिता अयोग्य असल्याने कामे पूर्ण करता आली नाहीत. तरी आरोग्य विभागाकडून सदर ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रा व्यतिरिक्त इतर प्राथमिक केंद्रांमध्ये बोअरवेलची कामे घेण्याकरिता संमती प्राप्त करून उर्वरित निधी माहे जुलै २०१६ पर्यंत खर्च करण्यात येईल.

राज्य शासनाने मांजा व चायनीज दोऱ्याच्या विक्रीवर घातलेल्या बंदीबाबत

(७) २९०८९ (२१-१२-२०१५). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने मांजा व चायनीज दोऱ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मांजा व चायनीज दोऱ्याची विक्री राजरोस सुरु असून त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधित विक्रेत्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (२०-०६-२०१६) : (१) होय.

(२) नाही.

(३) उपरोक्त बंदीमुळे जनतेमध्ये जागृती निर्माण होण्यास हातभार लागला असून विक्रीस देखील मोठा आळा बसला आहे. परिणामी या दोऱ्यामुळे सन २०११ ते मार्च, २०१६ या काळात मुंबई व नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात केवळ अनुक्रमे १ व ५ अपघाताचे गुन्हे दाखल झाले असून सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात सन २०१५ मध्ये १ गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे विचाराधीन दोऱ्याच्या विक्रेत्यांवर पुढीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त, पुणे-२ गुन्हे, नागपूर-२३ गुन्हे, नाशिक-१९ गुन्हे, औरंगाबाद-९ गुन्हे, अहमदनगर-४ गुन्हे, अकोला-८ गुन्हे, चंद्रपूर -४ गुन्हे

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे आसखेडा (ता.बागलाण, जि.नाशिक) येथील राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामात त्रुटी असल्याबाबत

(८) ३०२३५ (२१-१२-२०१५). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे आसखेडा (ता.बागलाण, जि.नाशिक) येथील राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याबाबतचे निवेदन मा.मुख्यमंत्री, मा. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांना स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीक यांनी दिनांक १० ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (३०-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर योजनेतील कामाबाबत प्राप्त निवेदनानुसार उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, मालेगाव यांना चौकशी करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते.चौकशीअंती योजनेबाबत निदर्शनास आलेल्या बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना उपविभागास देण्यात आलेल्या असून त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

साळोख वरेडी (ता.कर्जत, जि.रायगड) येथे स्वजलधारा योजनेअंतर्गत फराटपाडा-कोंडेवाडी पाणी योजना सुरु करण्याबाबत

(९) ३३५२५ (२१-१२-२०१५). श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साळोख वरेडी (ता.कर्जत, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीतील गावांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणी टंचाई भासते, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्वजलधारा योजनेअंतर्गत फराटपाडा-कोंडेवाडी पाणी योजनेसाठी शासनाने रुपये ५६ लाखांचा निधी मंजूर केला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मंजूर निधीपैकी रुपये ९ लाख १६ हजार सदर ग्रामपंचायतींना देवूनही कामास सुरुवात झाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर पाणी टंचाई दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१३-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

२)फराटपाडा-फोंडेवाडी गावासाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत रु.३२.६८ लक्ष किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. तसेच सन २०१४-१५ या टंचाई कालावधीत साळोख वरेडी-कोंड्याची वाडी येथे एक हातपंप मंजूर करण्यात आला आहे.

(३) व (४) हे खरे आहे.

तथापि सदर गावांत पाणी टंचाई नसल्याने सन २०१५-१६ च्या पाणी टंचाई कृती आराखड्याअंतर्गत उपाययोजना करण्याची आवश्यकता भासली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**सिन्नर (जि. नाशिक) येथे लोकसंख्येबरोबरच पशुधनासाठी लागणाऱ्या
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत**

(१०) ३५७४१ (२१-१२-२०१५). श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिन्नर (जि. नाशिक) तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून येथील काही गावे/वाड्या/वस्त्यांना बारामाही टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. टंचाई कालावधीत लोकसंख्येबरोबरच पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज विचारात घेऊन पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश असून सिन्नर येथे लोकसंख्येबरोबरच पशुधनासाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचेकडे दिनांक २२ फेब्रुवारी,२०१५ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्राद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०३-०६-२०१६) : (१) हे, खरे आहे.

(२) टंचाई सदृश्य गावात मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे लोकसंख्येनुसार प्रतिदिन प्रतिव्यक्ती २० लिटर प्रमाणे टँकर खेपा मंजूर करण्यात येतात.

तसेच शासन परिपत्रक दि. २७.८.२००९ अनुसरून पशुधनाच्या पाण्याची मागणी ही पाणी पुरवठा करण्याच्या निकषात घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात टॅकरमुक्त गाव योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत

(११) ३८९०० (२१-१२-२०१५). **अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) :** सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दरवर्षी सुमारे ५००० गावे टॅकरमुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील अनेक गावात दरवर्षी दुष्काळाची भीषण परिस्थिती पहाता दरवर्षी अधिकाधिक गावे टॅकरमुक्त करण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१३-०६-२०१६) : (१) जलसंधारण विभागामार्फत राज्यासाठी सर्वासाठी पाणी व टंचाई मुक्त महाराष्ट्र अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

त्या अंतर्गत प्रतिवर्षी ५००० गावे टंचाई मुक्त करणे बाबतचे शासनाचे धोरण आहे.

(२) जलसंधारण विभागा मार्फत सन २०१४-१५ या वर्षात जलयुक्त शिवार या कार्यक्रमासाठी ७५.०० कोटी निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. तसेच सन २०१५-१६ या वर्षा करीता डिसेंबर २०१५ अखेर पर्यंत राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) मधून रु. ४० कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तसेच पाणी टंचाई अंतर्गत राज्यात विविध पाणी पुरवठा उपाययोजना राबविण्यासाठी सन २०१४-१५ या वर्षात रु. २११.१६ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तर सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रु. ४५९.०९ कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोदामांमध्ये लिलाव प्रक्रिये
अभावी भात पडून असलेबाबत**

(१२) ३९९०६ (२८-०४-२०१६). **श्री.भास्कर जाधव (गुहागर) :** सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्ह्यात ११,२९३.२१ क्विंटल भात लिलाव प्रक्रिये अभावी खरेदी-विक्री संधाच्या गोदामांमध्ये पडून आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १७६ (९)

- (२) असल्यास, सदर भात गोदामांत दोन वर्षांपासून पडून असल्यामुळे आणि उंदीर-घुशीच्या वावरामुळे भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या भाताची ई-लिलावाद्द्वारे विक्री करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (३१-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१३-१४ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या एकूण २४४९८.४६ क्विंटल धानाची ई- लिलावाद्द्वारे विक्री करण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे आणि पाणीपुरवठा योजनांच्या उपांगाचे अक्षांश-रेखांशानुसार स्थळ निश्चितीकरण करण्याबाबत

(१३) ४०३६८ (२८-०४-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे आणि पाणीपुरवठा योजनांच्या उपांगाचे अक्षांश-रेखांशानुसार स्थळ निश्चितीकरण करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अॅसेट मॅपिंगमध्ये बारमाही बंद असलेल्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून पुनरुज्जीवित करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे काय,
- (३) असल्यास, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. बबनराव लोणीकर (२१-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे याबाबत निर्णय घेणे शक्य होईल.
- (३) रायगड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे अॅसेट मॅपिंगचे काम सुरु आहे.

उरण (जि. रायगड) तालुका पंचायत समितीच्या मालकी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमधून पाण्याची होत असलेली चोरी

(१४) ४०४३७ (२८-०४-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उरण (जि. रायगड) तालुका पंचायत समितीच्या मालकी असलेल्या पिण्याच्या पाण्याची विहिरीमधून दररोज ६० ते ७० टॅकर पाण्याची चोरी होत असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिनांक १ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास केली, हे खरे आहे काय,

वि.स. १७६ (१०)

- (२) तसेच सदर टॅकरमुळे उरण नगरपालिकेचा संपूर्ण रस्ता व गटार उद्धवस्त झाले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर पाण्याच्या चोरीची चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१४-०६-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अपूरा
धान्य कोटा वितरीत होत असल्याबाबत**

(१५) ४१११३ (२८-०४-२०१६). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात शासनाने जाहिर केलेल्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थींना प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ पुरवठा वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानदार मंजूर कोट्यानुसार धान्य वाटप करीत नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निर्देशनास आल्यानुसार महसूल विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०८-०६-२०१६) : (१) नाही.

(२) नाही.

(३) बीड जिल्ह्यासह औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर तांदूळ रु. ३/- प्रतिकिलो व गहू रु. २/- प्रतिकिलो या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत दिनांक २४ जुलै, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेला राज्य शासनात विलीन
करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत**

(१६) ४११५४ (२८-०४-२०१६). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.किसन कथोरे (मुरबाड), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेला शासनात विलीन करावे याकरिता दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी मा. मुख्यमंत्र्यांसमवेत दिनांक ०७ डिसेंबर २०१५ रोजी उक्त कर्मचाऱ्यांनी चर्चा करण्यात आली तसेच मा. पाणी पुरवठा मंत्र्यांनी दिनांक १७ डिसेंबर, २०१५ रोजी विधान सभेमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला शासनात विलीन करण्यास तत्वता मान्यता दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शासनाकडून मिळणारे अनुदान कमी करण्यात आल्याने प्राधिकरणाला कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देणे अशक्य होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा योजना स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत झाल्याने प्राधिकरणाच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विलीनीकरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची करणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०४-०६-२०१६) : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे मा. मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी दिनांक १७.१२.२०१५ रोजी विधान सभेमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्याचे दायित्व स्विकारण्याबाबतचा प्रस्ताव मा. मंत्रिमंडळापुढे सादर करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतर मा. मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल. असे आश्वासन दिले.

(३) नाही. शासनाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते करिता अनुदान दिले जात नाही.

(४) होय.

(५) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्याचे दायित्व स्विकारण्याबाबतचा प्रस्ताव मा.मंत्रिमंडळापुढे सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**लोणार (ता.मेहकर जि.बुलढाणा) शहराला सुजल निर्मल योजनेअंतर्गत
वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी निधी देण्याबाबत**

(१७) ४१६४७ (२८-०४-२०१६). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लोणार (ता.मेहकर जि.बुलढाणा) शहराला सुजल निर्मल योजनेअंतर्गत बोरखेडी धरणावरून कार्यान्वित होणा-या वाढीव पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था आणि पाण्याच्या टाक्याच्या कामासाठी १३ कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास मा. मुख्यमंत्री यांना निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली आहे काय,
- (३) असल्यास, सदर योजनेकरिता शासनाने निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, सदर योजना केव्हापासून कार्यान्वित होण्याचे अपेक्षित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०५-०६-२०१६) :(१) होय, मूळ प्रस्तावात पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था नसल्याने सुधारित योजनेस मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे.

(२) शासन निर्णय, दिनांक २३.१.२०१४ अन्वये महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानास दिनांक ३१.०३.२०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली व तद् नंतर या अभियानांतर्गत कोणतेही नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून दि. ३१.०३.२०१५ पूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामाकरिता मंजूर किंमतीपैकी देय शासकीय अनुदान नागरी संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत व पुढील कामे नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या JNNURM, UIDSSMT किंवा नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. लोणार नगरपरिषदेने सादर केलेला प्रस्ताव नवीन स्वरूपाचा असल्याने प्रस्तावास मान्यता देण्यात आली नाही. तथापि आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय यांचेमार्फत नगर विकास विभागास सादर करण्याबाबत मुख्याधिकारी, लोणार नगरपरिषद यांना दि. १४.१०.२०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील रेशन दुकांनांना साखर पुरवठा करणाऱ्या नॉमिनीची
कपात केलेली रक्कम अदा करण्याबाबत**

(१८) ४१६८७ (२८-०४-२०१६). श्री.बसवराज पाटील (औसा), श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील रेशन दुकानातून शिधापत्रिकेवर वाटप करण्याकरिता असलेली साखर सदर दुकानांना पोहचविण्याचे काम नॉमिनीकडे होते मात्र सन २०१४ पासून शासनाने निविदा काढून साखर खरेदीचा निर्णय घेतल्यामुळे नॉमिनीचे काम बंद झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निर्णय घेण्यापूर्वी राज्यात असलेल्या ३७० नॉमिनींची वाहतूक कपात मार्जिन व इतर कारणास्तव सुमारे २०० कोटी रूपयांची रक्कम पुरवठा विभागाने कपात केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सन २००१ पासून विविध कारणास्तव नॉमिनीची कापलेली रुपये २०० कोटीची रक्कम परत मिळावी, यासाठी तत्कालीन मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या दालनात अनेकवेळा बैठका झाल्या त्यावेळी त्यांनी संबंधित रक्कम नॉमिनींना परत करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले होते सदरहू आदेशानंतर नॉमिनीनी सातत्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे पाठपुरावा केला असतानाही आजमितीस नॉमिनींना सदर रक्कम अद्यापि अदा करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर रक्कम नॉमिनींना अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०२-०६-२०१६) : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे. दिनांक ०५ एप्रिल, २०१३ रोजीच्या शासन शुध्दीपत्रकानुसार वाहतुकीची अंतरे प्रमाणित करून घेऊन वाहतूक खर्चाचे प्रदान जिल्हाधिकार्यांनी करावयाचे असल्याने कपात करण्यात आलेली २०% रक्कम रु. ३,७९,२९,२८२/- व १०% रक्कम रु. ८४,९५,५५०/- अशी एकूण रक्कम रु. ४,६४,२४,८३२/- वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाने सर्व जिल्ह्यांना अदा केलेली आहे व त्यानुसार कपात केलेली रक्कम संबंधित नॉमिनी यांना अदा करण्यात आलेली आहे. तथापि, काही जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांकडून रक्कम रु. २,६४,४७,०००/- नॉमिनींना अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३), (४) व (५) सन २०००-०१ ते २०१०-११ या कालावधीतील मार्जिन व वाहतूकीचे दर केंद्र शासनाने सुधारित केलेले नव्हते. त्या कालावधीकरिता साखर कारखाना ते गोदामपर्यंत येणारा प्रत्यक्ष वाहतूक खर्च व रु. २३.६०/-प्रति क्विंटल प्रमाणे नॉमिनींना मार्जिन अदा करण्यात आलेले आहे.

सन २०००-०१ ते २००३-०४ व २००४-०५ ते २०१०-११ या कालावधीकरिताचे मार्जिनचे दर केंद्र शासनाने अनुक्रमे दिनांक १८ डिसेंबर, २०१३ व दिनांक १८ सप्टेंबर, २०१४ अन्वये सुधारित केलेले आहे. सुधारित मार्जिन दरानुसार तफावतीची रक्कम भारतीय अन्न महामंडळ यांचेकडून दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ रोजी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार साखर नॉमिनींना सुधारित मार्जिनच्या तफावतीची एकूण अंदाजित रक्कम रु. ४,९४,४९,५७५/- एवढी अनुज्ञेय आहे. सदर रक्कम ही कपात केलेली रक्कम नसून केंद्र शासनाने सुधारित केलेल्या मार्जिननुसार फरकाची रक्कम आहे. नॉमिनींना अनुज्ञेय होणाऱ्या रक्कमा अदा करण्याची कार्यवाही जिल्हा स्तरावर चालू असून अभिलेख पडताळणी अंती अनुज्ञेय रक्कमा नॉमिनींना त्वरीत अदा करण्यात येतील. सुधारित मार्जिन मंजूर करण्यात आलेला कालावधी हा जास्त व बऱ्याच जून्या कालावधीचा असल्याने जुने अभिलेख प्राप्त करून घेऊन पडताळणी अंती

प्रदानाची कार्यवाही करण्यात आलेली आहे. जिल्ह्यांकडील प्रलंबित रक्कमांचा आढावा घेतला असता नॉमिनीची कपात केलेली रक्कम ही रु. २०० कोटी नसून अंदाजे २,६४,४७,०००/- इतकी आहे. अनुज्ञेय रक्कम साखर नॉमिनीना त्वरीत अदा करणेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोदाम मालकांना थकित भाडे मिळण्याबाबत

(१९) ४१७९३ (२८-०४-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ शेतक-यांकडून खरेदी केलेल्या धानाच्या साठवणुकीसाठी गोदाम भाड्याने घेते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गोंदिया जिल्ह्यातील गोदाम मालकांना गत सहा वर्षांपासून भाडे न दिल्याने थकित रक्कम साडेचार कोटी पर्यंत गेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशी अनुषंगाने गोदाम मालकांना थकित भाडे देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१६) : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

(३), (४) व (५) हंगाम २००९-१० ते २०१४-१५ पर्यंत केंद्र शासनाच्या दरानुसार गोदाम भाड्याच्या रकमा अदा करणेबाबत दि. १३.०४.२०१६ रोजीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

**राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार राज्य अन्न सुरक्षा आयोग
स्थापन करण्याचे मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश**

(२०) ४२१२६ (२८-०४-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार राज्य अन्न सुरक्षा आयोग स्थापन करण्यात आलेला नसल्यामुळे दिनांक १३ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्यावेळी मा. उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून सदर आयोग तातडीने स्थापन करावा असा आदेश राज्य शासनास दिलेला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर आयोग स्थापन करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्यासाठी किती कालावधी लागणे अपेक्षित आहे ?

श्री. गिरीश बापट (०१-०६-२०१६) : (१) होय.

- (२) व (३) राज्य अन्न आयोग कार्यान्वीत होण्याकरिता आवश्यक असलेल्या पदांची निर्मिती करण्याबाबतचा व राज्य अन्न आयोग स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून सदर कार्यवाही लवकरच पूर्ण होईल.

**पिंपरी चिंचवड (जि.पुणे) शहरात बायोमेट्रिक शिधापत्रिकेला
अल्प प्रतिसाद मिळत असल्याबाबत**

(२१) ४२७८६ (२८-०४-२०१६). श्री.संश्याम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथील पिंपरी चिंचवड शहरात अन्नधान्य वितरण व पुरवठा विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या बायोमेट्रिक शिधापत्रिकेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनजागृती व नागरिकांना प्रबोधन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०१-०६-२०१६) : (१) नाही, राज्यातील इतर भागांप्रमाणे पुणे येथील पिंपरी-चिंचवड शहरातील आधार सिडींगचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच पुणे जिल्हयाचे आधार सिडींगचे ७२ % काम झाले असून राज्यातील एकुण आधार सिडींगचे काम ८०% इतके झाले आहे.

- (२) योजनेबाबत जनजागृती होण्यासाठी वर्तमानपत्रातुन बातम्या प्रसिध्द करणे, स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

राज्य शासनाने निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद केल्याबाबत

(२२) ४२९८५ (२८-०४-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने राज्य शासनाला पत्र पाठवत निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद करण्यास सांगितले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सदर योजना सुरु ठेवावी याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०६-२०१६) :(१) केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद करण्यात येत असल्याचे त्यांच्या दि. ६ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविले, हे खरे आहे,

(२) सदर पुरस्कार योजना केंद्र शासनाने बंद केली असल्याने राज्य शासनास त्याबाबत वेगळा निर्णय घेता येणार नाही. तथापि, स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचा संपूर्ण ग्रामीण भाग दिनांक २ ऑक्टोबर,२०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास सहाय्य व्हावे या हेतूने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुधारीत स्वरूपात सन २०१६-१७ या वर्षापासून राबविण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारीत अभियानाद्वारे स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला हागणदारीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्हा शहर परिसरात उघड्यावर अन्न पदार्थांची होणारी विक्री

(२३) ४३०९२ (२८-०४-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्हा शहर परिसरात विक्रेत्यांकडून सर्व नियमांचे उल्लंघन करून खुलेआम अन्न पदार्थांची उघड्यावर सर्रासपणे विक्री केली जात असून याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०९-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही
- (३) प्रश्न उद्भवत नाही

राज्यात धान खरेदीसाठी विकेंद्रीत खरेदी योजना राबविण्याबाबत

(२४) ४३३४१ (२८-०४-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.वैभव पिचड (अकोले), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.संजय पुराम (आमगाव), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.पास्कल धनारे (डहाणू), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात धान खरेदीसाठी विकेंद्रीत खरेदी योजना सन २०१६-१७ च्या रब्बी व खरीप हंगामापासून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान झालेल्या बैठकीत घेण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विकेंद्रीत धान खरेदी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०१६-१७ च्या हंगामात राबविण्यासाठी केंद्र शासनासोबत सामंजस्य करार तसेच अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण आदी प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, आदिवासी क्षेत्रातील धान खरेदी आदिवासी विकास मंडळामार्फत तर उर्वरित भागातील धान खरेदी मार्केटिंग फेडरेशनद्वारे करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त योजना राबविण्यासाठी शासनाने काही आकृतिबंध तयार केला आहे काय,
- (५) असल्यास, सदर योजनेची अंमलबजावणी कधीपर्यन्त करण्यात येणार आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१६) : (१), (२), (३), (४) व (५) खरे आहे.

धान खरेदी विकेंद्रीकरण योजना संपूर्ण राज्यात राबविण्याबाबतचा निर्णय शासनाने दि.१४.१.२०१६ अन्वये घेतला आहे.

वरील योजना राबविण्याबाबत केंद्र शासनाकडून दि.२७.१.२०१६ च्या पत्रान्वये सामंजस्य कराराचा मसूदा (Draft) प्राप्त झाला असून त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राजापूर (जि.रत्नागिरी) तालुक्याकरिता तयार करण्यात आलेला पाणी टंचाई आराखडा (२५) ४४०६२ (२८-०४-२०१६). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजापूर (जि.रत्नागिरी) तालुक्याकरिता पंचायत समितीने संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा शासनास सादर करण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, सदर आराखड्यामध्ये तालुक्यातील किती गावांचा/वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे,

(४) असल्यास, उक्त आराखड्यात काेणकोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत व याकरिता किती निधीची तरतूद करण्यात आली आहे वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१६-०६-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) होय, जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दि.११.०२.२०१६ च्या पत्रान्वये संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा शासनास सादर केला आहे.

(३) व (४) सन २०१५-१६ च्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात राजापूर तालुक्यातील १२ गावे व ३५ वाड्यांकरिता रु. ४.२० लाख अपेक्षित खर्चाच्या फक्त टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा समावेश करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शिधावाटप दुकानदार संघाने शिधावाटप दुकानदारांच्या विविध मागण्यासाठी शिधावाटपावर बहिष्कार टाकण्याचे केलेले आवाहन

(२६) ४४०६९ (२८-०४-२०१६). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शिधावाटप दुकानदार संघाने शिधावाटप दुकानदारांच्या विविध मागण्यासाठी माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान शिधावाटपावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन संघटनेचे

अध्यक्ष यांनी केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिधावाटप दुकानदारांच्या मागणीसंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०१-०६-२०१६) : (१) होय,

(२) व (३) वाहतूक रिबेट मध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव विचाराधिन आहे.

राज्यातील करप्राप्त उत्पन्न असणाऱ्या शिधावाटप पत्रिकाधारक ग्राहकांचे

स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा घेतलेला निर्णय

(२७) ४४२९५ (२८-०४-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शिधावाटप पत्रिकाधारक पती/पत्नी यांचे वार्षिक करप्राप्त उत्पन्न १० लाख रुपयाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांचे, स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा निर्णय दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून केंद्र शासनाने घेतला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे, त्यानुसार सदरहू निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, राज्यात १० लाखाहून अधिक वार्षिक करप्राप्त उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या किती आहे, त्यापैकी किती ग्राहकांचे अनुदान अद्यापपर्यंत बंद करण्यात आले आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१६) :(१) होय.

(२) एलपीजी अनुदान घेणाऱ्या ग्राहकाने मागील वित्तिय वर्षाचे उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असल्याचे घोषित करणे आवश्यक आहे. ज्या शहरामध्ये अधिकतम आयकर भरणारे ग्राहक आहेत अशा दहा मेट्रो शहरामध्ये (interactive voice Repair System) आय.व्ही.आर. एस/एस. एम. एस.व दूरध्वनीद्वारे ग्राहकांशी त्यांच्या उत्पन्नाविषयी संपर्क साधण्यात येत आहे. जे ग्राहक उत्पन्नाबाबत स्वयंघोषित दाखला सादर करतील त्यांचे एल.पी.जी. अनुदान थांबविण्यात येत आहे.

(३) व (४) केंद्र शासनाने त्यांचे दि.०५/०२/२०१६ च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत की, दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त कर प्राप्त वार्षिक उत्पन्न असलेल्या L.P.G. ग्राहकाने (पती/पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) स्वयंघोषित प्रमाणाद्वारे त्यांचे एकत्रित उत्पन्न १० लाखापेक्षा जास्त असल्याचे घोषित केल्यानंतर एल.पी.जी. वरील अनुदान बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबाबतची प्रक्रिया राज्यात सुरु आहे.

आंबेत (ता.म्हसळा, जि.रायगड) येथे पाणी योजना सुरु करण्याबाबत

(२८) ४४६०५ (२८-०४-२०१६). श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आंबेत (ता.म्हसळा, जि.रायगड) या गावी कोटयवधी रुपयांची पाणी योजना असतानासुद्धा पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त योजनेबाबत दिनांक ११ मे, २०१४ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती म्हसळा व उप अभियंता, उप विभाग, म्हसळा यांनी संयुक्त चौकशी केली आहे. त्यानुसार सदरचे काम माहे डिसेंबर, २०१५ अखेर पूर्ण करून सुरु करण्यात येणारा पाणी पुरवठा अद्याप सुरु करण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) सदर योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ साठवण टाकीमधून पाणी पाईपलाईनद्वारे आंबेत गावात वितरित करण्याचे काम उर्वरित आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर योजनेचे काम तातडीने पुन्हा सुरु करण्यात यावे, याकरिता दिनांक २६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच सरस्वती आंबेकर यांनी दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने सदर योजना पूर्ण करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१०-०५-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२) अशतः खरे आहे. सदर योजनेतील कामाची गट विकास अधिकारी व उपअभियंता म्हसळा यांनी ३०/०५/२०१४ रोजी संयुक्त चौकशी केली असून समितीस काम पूर्ण करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. तथापि, समितीमार्फत अद्याप काम पूर्ण करण्यात आलेले नाही.
- (३) व (४) होय, हे खरे आहे.
- (५) व (६) आंबेत पाणी पुरवठा योजनेत आतापर्यंत एकूण २ हप्ते (६०%) अनुदानवितरीत करून समितीला कामे पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना दिलेल्या आहेत. सदर पाणी पुरवठा योजनेतील उद्भव विहिर, १०० मि.मी. व्यासाची डी.आय.के. ९ पाईप लाईन (लांबी ६९०० मीटर), ९०,००० लिटर्स क्षमतेच्या साठवण टाकीची कामे पूर्ण झालेली आहेत. तथापि, वितरण व्यवस्था व पंपगृहाचे काम अद्याप बाकी आहे. सदर योजनेसाठी पाणी पुरवठा समितीने नेमलेल्या ठेकेदाराने उर्वरित कामे वारंवार सूचना देऊनही सुरु केलेली नाहीत. त्यामुळे समितीने सदर ठेकेदाराचा ठेका रद्द केलेला आहे. नवीन ठेकेदार नेमून त्याच्याकडून मुळ निविदेतील मंजूर दरानुसार उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याची हमी दिलेली आहे.

**रायगड जिल्ह्यामध्ये आधार क्रमांक शिधापत्रिकांना सिडिंग
करण्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याबाबत**

(२९) ४४६३० (२८-०४-२०१६). श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्यापैकी नऊ लाख लोकसंख्येचा आधार क्रमांक शिधापत्रिकांना जोडणी करण्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आधार क्रमांक शिधापत्रिकांना जोडण्याचे काम अपूर्ण असल्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) मधील काम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०१-०६-२०१६) : (१) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांची संख्या १८,३०,९१४ असून सदयस्थितीत १३,४३,०६६ एवढ्या आधार क्रमांकाचे सिडिंग करण्यात आले आहे.

(२) काही पात्र लाभार्थी रोजगाराकरिता स्थलांतरित झाले आहेत तसेच काही लाभार्थ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नाहीत. परंतू, या अडचणींचे निराकरण करून आधार सिडिंगची कार्यवाही युध्दपातळीवर सुरु आहे.

(३) क्षेत्रीय स्तरावर वेळोवेळी आधार सिडिंग कामकाजाचा आढावा घेण्यात येत असून आशा वर्कर, तलाठी, पोलीस पाटील यांची प्रि-प्रिटेड फॉर्मसचे संकलन करणेकामी मदत घेण्यात येत आहे. तसेच नवीन आधार क्रमांक नोंदणीसाठी आधार कॅम्पचे आयोजन व स्थानिक वृत्तपत्र, केबल नेटवर्क, बॅनर इत्यादीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यामधील दूषित पाण्याच्या शुध्दीकरणाबाबत

(३०) ४४६३६ (२८-०४-२०१६). श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये वा त्या दरम्यान एकूण ९ हजार ३८६ पाण्याचे नमूने तपासले असता त्यामध्ये ३४८ इतके दूषित पाण्याचे नमूने असल्याची बाब निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दूषित पाणी असण्याची कारणे काय आहेत,

- (३) असल्यास, भविष्यात दूषित पाण्याच्या शुध्दीकरणाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०९-०६-२०१६) : (१) अंशतः खरे आहे,

तथापि, रायगड जिल्ह्यामध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये एकूण १७,३८० पाणी नमुने तपासण्यात आले, त्यापैकी २,३८८ पाणी नमुने अणुजैविक दृष्ट्या पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत आढळून आले असून त्याचे दूषित प्रमाण केवळ १४% असे अत्यल्प आहे.

(२) प्रामुख्याने स्त्रोतांच्या आजुबाजूची अस्वच्छता, किरकोळ पाईप लाईन गळती व अनियमित पाणी शुध्दीकरण इत्यादी कारणामुळे पाणी दूषित आढळून आले.

(३) भविष्यात दूषित पाणी होऊ नये म्हणून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये पुढील या सर्व बाबी जसे पुरेशी टीसीएल ची उपलब्धता सर्व स्त्रोतांच्या आजुबाजूची स्वच्छता डागडुजी करणे, पाईप लाईनच्या गळत्यांची दुरुस्ती करणे, नियमित पाणी शुध्दीकरण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येते. तसेच सर्व गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी व उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना जिल्हास्तरावरून तशा स्पष्ट सूचना देण्यात येतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**केज (जि.बीड) तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालच्या लाभधारकांना
निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केल्याबाबत**

(३१) ४५१८३ (२८-०४-२०१६). श्रीमती संगीता ठोंबरे (केज), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला व शेतकऱ्याला गहू, तांदूळ अनुक्रमे २ व ३ रुपये किलो दराने देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केज (जि.बीड) तालुक्यातील लाभधारकांना सदर योजनेतून धान्यात मोठ्या प्रमाणात खडे, कचरा मिश्रित व निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच रोजा मोहल्ला केज (ता.केज, जि.बीड) येथे स्थानिक असलेल्या रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य दिले जात नसल्याबाबत माहे नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास रेशन कार्डधारकांनी तहसीलदार केज यांच्याकडे लेखी तक्रार केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने दोषी आढळणाऱ्या संबंधिताविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. गिरीश बापट (०८-०६-२०१६) :(१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) होय.

(४) तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, सदर शिधापत्रिकाधारक हे एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक असल्याचे आढळून आले.

सध्या राज्यामध्ये सुरु असलेल्या शिधापत्रिकांच्या आधार सिडींगचे काम पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा शासन निर्णय दि. १५ जानेवारी, २०१६ रोजी निर्गमित केला आहे. त्यामुळे सदर शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात मिळणाऱ्या भेसळयुक्त दुधाबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल
सादर करण्याचे मा. न्यायालयाने शासनाला दिलेले आदेश**

(३२) ४५२२४ (२८-०४-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत मिळणा-या भेसळयुक्त दुधाची दखल घेत गत वर्षी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश तसेच राज्यभरात किती अन्न निरीक्षक आहेत याची माहिती सादर करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला देत मा.न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे माहिती सादर करण्यात आली आहे काय, असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,

(३) तसेच मुंबईसह राज्यात वारणा, मदर डेअरी यासह अनेक मोठ्या कंपन्यांकडून दूधाचा पुरवठा होत आहे या कंपन्यांची स्वतःची वितरण यंत्रणा नसल्यामुळे काही समाजकंटक दूधात भेसळ करतात व शासनाकडे दूधभेसळ रोखणारी यंत्रणा नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, दूध भेसळ रोखण्यासाठी सदर यंत्रणा स्थापन करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०९-०६-२०१६) : (१) होय, मा.उच्च न्यायालयाने जनहीत याचिका क्रं. १७८/२०१५ मध्ये राज्यात २०१५ सालात दुध भेसळीच्या किती कसेस नोंदविल्या व राज्यात किती अन्न निरीक्षक कार्यरत आहेत याबाबतीत माहिती मागविली होती.

(२) अन्न व औषध प्रशसनातर्फे सहआयुक्त (अन्न) यांनी दि. ०९/०२/२०१६ रोजी मा.उच्च न्यायालयात सविस्तर शपथपत्र दाखल केले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने राज्यतील अन्न सुरक्षा अधिकारी यांची संख्या व २०१५ मधील दुधाबाबतची कारवाई सादर केली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा, राजाराम आणि शहरातील
तलावाच्या पाणी पातळीत झालेली घट**

(३३) ४६३११ (२८-०४-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे कळंबा, राजाराम आणि शहरातील तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई भासणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कळंबा तलाव (जि.कोल्हापूर) येथील पाण्याची पातळी कमी झाल्याने माहे १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तलावामध्ये प्यायला पाणी नसतांना मात्र तलाव सौंदर्यीकरण करण्यासाठी कोट्यावधीची कामे तलाव परिसरात सुरु आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरची पाणी टंचाई दूर करण्याकरिता तलावातील जलस्रोतांचा पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई दूर करण्याकरिता शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहेत,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१३-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

कळंबा तलावातील पाण्याच्या पातळीमध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने घट झाली आहे. राजाराम तलाव हा शहराच्या हद्दीबाहेर असून शहरातील कळंबा तलावाव्यतिरिक्त इतर तलावातील पाणी पिण्यास वापरले जात नाही.

(२) हे खरे आहे.

- (३) कळंबा तलाव परिसरात विकास सुशोभिकरण योजनेसाठी नगरविकास विभागाकडून विशेष अनुदान देण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे.
- (४) हे खरे आहे. तलावातील पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतर्गत गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
- (५) कोल्हापूर जिल्ह्याचा सन २०१५-१६ चा वार्षिक संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आवश्यकतेनुसार हाती घेण्यात येत आहेत. तसेच कोल्हापूर शहरासाठी महापालिकेच्या शिंगणापूर उद्भवतून अतिरिक्त पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. तसेच कळंबा गावाला कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत २.५ ते ३.०० लाख लिटर्स पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणी टंचाई आराखड्याला मंजूरी देण्याबाबत

(३४) ४६३५४ (२८-०४-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्याचा पाणी टंचाई आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झाला असून अद्यापही त्यांस मंजूरी मिळाली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले तसेच ५ कोटी ४६ लाखांपैकी आतापर्यंत फक्त १० लाखच खर्च झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सादर आराखड्यास अद्यापपर्यंत मंजूरी न मिळण्याची कारणे काय आहेत,
- (३) मंजूरी देवून प्रत्यक्षात काम सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (१६-०६-२०१६) : (१) व (२) कोल्हापूर जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी त्यांच्या दिनांक १७.२.२०१६ च्या पत्रान्वये शासनास सादर केला असून त्यापैकी ४ विहिरी अधिग्रहणाचे आदेश जानेवारी, २०१६ अखेर निर्गमित करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत आवश्यकतेनुसार कार्यान्वित असणा-या विहिरींवर होणारा खर्च हा प्रत्यक्षात उपसा केलेल्या कालावधीनुसार देय ठरणार आहे.

(३) सद्यस्थितीत एकूण २१ विहीर अधिग्रहणाचे आदेश निर्गमित करण्यात आले असून नविन विंथन विहिरींचे ३६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. विंथन विहिरींच्या उपाययोजनांचा अंदाजित एकूण खर्च १८ लाख असून २१ अधिग्रहित विहिरींवर होणारा खर्च हा प्रत्यक्षात उपसा केलेल्या कालावधीनुसार देय ठरणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दर्यापूर मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे गावांमध्ये व शहरामध्ये टाकण्यात आलेल्या नवीन पाईप लाईनमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था व पाणी गळती वाढल्याबाबत

(३५) ४६६०४ (२८-०४-२१६०). श्री.रमेश बुंदीले (दर्यापूर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दर्यापूर मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे गावांमध्ये व शहरामध्ये टाकण्यात आलेल्या नवीन पाईप लाईनमुळे गावातील व शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक वर्षांपासून त्यावर दुरुस्तीकरीता आर्थिक तरतुद करण्यात आली असूनही अद्यापपर्यंत रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ६९ गावांकरीता टाकण्यात आलेले नवीन पाईप लाईन चुकीच्या पध्दतीने टाकल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांना योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही व चुकीच्या पध्दतीने पाईप लाईन टाकल्यामुळे पाणी गळतीची संख्या वाढली असल्याने अस्वच्छ पाणी पुरवठा व पावसाळ्यामध्ये गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे,हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रस्ते दुरुस्तीबाबत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व ग्राहकांना शुध्द व समतोल पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत ग्राहकांना शुध्द पाणी पुरवठा करण्यात येत आहे. समतोल व वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण करण्याकरीता ७९ वाढीव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, अमरावती यांचे मार्फत तयार करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी ते शिंदी-पेडगांव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्याबाबत

(३६) ४७२०० (२८-०४-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी ते शिंदी-पेडगांव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनमानी होत असल्याने या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार असल्याने सदर योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, चौकशीच्या अनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच सदर गावांची पाणी टंचाई दूर करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (३०-०६-२०१६) : (१) हे खरे आहे.

- (२) मौजे शिंदी पेडगांव ता. भडगांव जि. जळगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आलेले आहे.पेंडगाव येथील ग्रामस्थांनी सदर योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केल्याने उपविभागीय अधिकारी, ग्रा.पा.पु उपविभाग पाचोरा, गट विकास अधिकारी,पंचायत समिती, भडगाव व तहसिलदार, भडगाव यांनी संयुक्त चौकशी करून ग्रामस्थांना योजनेच्या कामांबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच कार्यकारी अभियंता, ग्रा. पा.पु. विभाग, जिल्हा परिषद,जळगाव यांनी दि. ५.२.२०१६ रोजी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी चर्चा करून योजनेच्या कामाची सविस्तर माहिती दिली आहे. योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
- (३) सदरील दोन्ही गावांना दि. १९.५.२०१६ अखेर पाणी पुरवठा सुरू होता. मात्र गिरणा नदी पात्रात पाणी नसल्याने गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. त्याकरीता दि. २५.५.२०१६ पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे प्रस्तावित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात ग्रामीण भागातील ४० टक्के घरे शौचालयांविना असल्याबाबत

(३७) ४७२१० (२८-०४-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात स्वच्छ भारत अभियान योजना सुरू केली असूनही अद्यापही ग्रामीण भागातील ४० टक्के घरे शौचालयांविना आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अभियानाची जगजागृती शासकीय पातळीवर योग्य प्रकारे होत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच घरात शौचालय असूनही बाहेर जाण्याची मनोवृत्ती ग्रामीण भागात बदललेली नसल्याने ग्रामीण भागात समुपदेशनाची आवश्यकता आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०२-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

राज्यात सन २०१२ मध्ये करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ६४,९२,४०६ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे आढळून आले होते. दरम्यान, निर्मल भारत अभियान व तदननुंतर स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण च्या माध्यमातून सन २०१२ ते मार्च, २०१६ या

कालावधीत एकूण २१,३८,६७३ कुटुंबांना शौचालयांची सुविधा पुरविण्यात आली आहे. सदर अभियानाच्या उद्दिष्टानुसार दि. २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत राज्याचा संपूर्ण ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करावयाचा असल्याने उर्वरीत ३३ टक्के कुटुंबांना दि. २ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत शौचालयाची सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ शौचालयाची सुविधा पुरविणे हा उद्देश नसून ग्रामीण जनतेस उघड्यावर शौचास जाण्याच्या प्रवृत्तीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे हा मूळ उद्देश असल्याने सदर उद्देश पूर्ततेसाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे, हे खरे आहे. त्यानुसार माहिती, शिक्षण व संवाद या माध्यमातून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील गावांना ग्रामविकास योजनेंतर्गत नळाद्वारे

पाणी पुरवठा योजना सुरु करण्याबाबत

(३८) ४७६७५ (२८-०४-२०१६). श्री.उदेसिंग पाडवी (शहादा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ग्रामविकास योजनेंतर्गत किती खेडेगावांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला आहे तसेच बहुतेक गावांना पाणी पुरवठा सुरु झाल्याचे कागदोपत्री दाखविले आहे परंतु अद्यापही प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरु झालेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने सदर नळाद्वारे पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (३०-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामविकास योजनेंतर्गत ८४७ पाणी पुरवठा योजना घेण्यात आल्या आहेत. सदरस्थितीत सदरच्या गावांना ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा सुरु आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पात्र

उमेदवारांची नावे वगळण्यात आल्याबाबत

(३९) ४८१६७ (२८-०४-२०१६). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न सुरक्षा यादीतून अनेक कुटुंबे अस्तित्वात असताना ग्रामस्थांची नावे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान वगळण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पात्र उमेदवारांची नावे वगळण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, पात्र लाभार्थीची नावे वगळण्यात आल्याने त्यांना शासनमान्य धान्य दुकानातून धान्य मिळावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०८-०६-२०१६) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पाणी टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्याबाबत

(४०) ४८१७० (२८-०४-२०१६). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०१५-१६ चा रूपये ७ कोटी ५० लाखांचा पाणी टंचाई निवारण आराखडा मंजूरीकरिता जिल्हाधिका-यांकडे सादर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आराखड्यात किती गावांचा व वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे व सदर आराखड्यास तात्काळ मंजूरी देऊन यावर अंमलबजावणी केव्हापर्यंत करण्यात येणार आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (२९-०६-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०१५-१६ च्या ५ गावे ६६९ वाड्यांच्या टंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिनांक १४.१.२०१६ अन्वये मंजूरी दिलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) तालुक्यात शिधापत्रिकेला आधार लिकिंगचे

काम झाले नसल्याने रेशन दुकानांमधून धान्य मिळत नसल्याबाबत

(४१) ४८३७९ (२८-०४-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औंढा नागनाथ (जि. हिंगोली) तालुक्यात शिधापत्रिकेला आधार लिकिंगचे काम कमी झाल्याने येथील रेशन दुकानदारांनी धान्य उचल केली नाही त्यामुळे गरीब नागरिकांची गैरसोय झाली असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने सदर दुकानदारांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०१-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी, ठिकाण बेहेरे, ठिकाण जांभुळआड येथील अन्न सुरक्षा योजनेतील अपात्र शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित असल्याबाबत

(४२) ४८७६८ (२८-०४-२०१६). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी, ठिकाण बेहेरे, ठिकाण जांभुळआड येथील सुमारे ५२ शिधापत्रिकाधारक या सुरक्षेपासून अपात्र ठरल्याने वंचित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कार्डधारकांची उत्पन्न ४४ हजाराच्या आतमध्ये असतांना त्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे रेशनवर धान्यच मिळत नसल्यामुळे शेतकरी कुटुंबियांवर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात महिलांनी रत्नागिरीच्या तहसीलदारांसह पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, प्रशासनाच्या अनागोदी कारभाराबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०२-०६-२०१६) :(१) व (२) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मध्ये ग्रामीण लोकसंख्येच्या ७६.३२ % लोकसंख्या समाविष्ट करण्याची मर्यादा असल्याने सदर गावांतील काही लाभार्थ्यांचा समावेश अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट होऊ शकले नाहीत.

(३) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या नागरिकांनी तहसिलदार, रत्नागिरी यांच्याकडे निवेदन दिले आहे.

(४) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अधिनियमातील तरतूदीनुसार इष्टांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात आल्यामुळे, सदर लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश होऊ शकत नाही.

तसेच, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र न ठरलेल्या एपीएल (केशरी) गटातील लाभार्थ्यांना राज्य शासनाने आर्थिक भार सोसून पूर्वीच्या ए.पी.एल दराने व परिमाणात माहे मे, २०१४ ते ऑक्टोबर, २०१४ या कालावधीत केंद्र

शासनाकडून Economic Cost ने धान्याची खरेदी करून त्या लाभार्थ्यांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. परंतु, राज्यातील शिधापत्रिकांच्या आधार सिडींगचे काम पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या परंतु लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पूर्वी लाभ घेत असलेल्या १७७.१९ लक्ष लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा शासन निर्णय दि. १५ जानेवारी, २०१६ रोजी निर्गमित केला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**केलवड (जि.बुलढाणा) येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील
पाण्याच्या टाकीचे बांधकामात झालेला गैरव्यवहार**

(४३) ४९११९ (२८-०४-२०१६). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ग्राम केलवड (जि.बुलढाणा) येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम नसताना कंत्राटदाराची तसेच पाईपलाईन व विहीरीची कामे झाली नसताना सुध्दा जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ लिपीकाने त्याची बिले काढली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा जिल्ह्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात अवैद्य विक्री होत असल्याबाबत

(४४) ४९४१९ (२४-०५-२०१६). श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भंडारा जिल्ह्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात अवैद्य विक्री होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पाण्याची विक्री करताना मानक ब्युरो व अन्न व औषध विभागाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असतानाही जिल्ह्यात केवळ ४ कंपनीचे पाणी विक्री नोंद असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कंपन्यांनी कोणतीही परवानगी न घेता पाण्याची विक्री बाटली, पाऊच व कॅनद्वारे केली असून याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर जिल्ह्यात अशा किती कंपन्या आहेत ज्या कंपन्या अवैध पाणी विक्री करित आहेत याची चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीनुसार दोषी कंपन्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०९-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही

(३) हे खरे नाही.

(४) व (५) अवैध पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली असून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात दि. ०५/०८/२०११ पासून आजपर्यंत एकुण ८ पेढी विरुद्ध अवैध पाणी विक्री प्रकरणी कारवाई करून खटले दाखल करण्यात आलेले आहेत. सदर कंपन्यांनी अवैध पाणी विक्री बंद केली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यात आधार कार्ड नसणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणार नसल्याबाबत

(४५) ४९५३४ (२८-०४-२०१६). श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यात आधार कार्ड नसणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना त्यांची शिधापत्रिका बनावट समजून ती रद्द करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जिल्ह्यातील कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, गॅस जोडणी क्रमांक, शिधापत्रिकेची प्रत इत्यादी माहिती ऑनलाईन करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कामाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, जो पर्यंत ऑनलाईन माहिती भरली जाणार नाही तोपर्यंत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळणार नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. गिरीश बापट (०९-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) नाही, लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन करण्याचे काम ७९.६६% पूर्ण झालेले आहे.

(४) नाही, आधार क्रमांक नसणारे पात्र लाभार्थी वा अद्याप ऑनलाईन माहिती न भरले गेलेले पात्र लाभार्थी यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही याची शासनस्तरावरून काळजी घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात पाकीट बंद खाद्य पदार्थ व अन्नातील भेसळ रोखणेसाठी
शासनाने करावयाची कार्यवाही**

(४६) ४९७८१ (२८-०६-२०१६). डॉ.तुषार राठोड (मुखेड) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरणाने माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान तपासलेल्या नमुन्यात दुषित आढळलेल्या ४५९९ नमुन्यापैकी राज्यात ११६२ नमुने दुषित आढळून आले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्राधिकरणाच्या अहवालावरून राज्यात पाकीट बंद खाद्य पदार्थ व अन्नातील भेसळ तपासणीकरिता पुरेसे अधिकारी/कर्मचारी शासनाकडे उपलब्ध नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्राधिकरणाच्या अहवालावरून पाकीट बंद खाद्य पदार्थ व अन्नातील भेसळ रोखणेसाठी संबंधित खाद्य उत्पादकांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१०-०६-२०१६) :(१) राज्यामध्ये तपासलेल्या ८६६३ नमुन्यापैकी ११६२ नमुने हे नियमांचे उल्लंघन करणारे आढळून आले आहेत.

(२) राज्यात २६५ अन्न सुरक्षा अधिकारी, ६२ सहायक आयुक्त (अन्न) व ०८ सह आयुक्त (अन्न) ची पदे मंजूर असून त्यांपैकी काही पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) अन्नातील व पाकीट बंद खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत नियमिपणे तपासण्या करून नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात, असुरक्षित नमुने अहवाल प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्याची कारवाई केली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड येथे स्वस्त धान्य दुकानांचे धान्य खुपसरवाडी येथील

गोदामात असुनसुध्दा दिले जात नसल्याबाबत

(४७) ५०७८९ (२८-०४-२०१६). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथे स्वस्त धान्य दुकानांचे धान्य खुपसरवाडी येथील गोदामात येऊन पडले असतानाही आधारकार्ड जोडण्याच्या नावाखाली ग्राहकांना ते अद्याप दिले नसल्याने अंत्योदय, बीपीएल तसेच अन्नसुरक्षा योजनेतर्गत लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, आधारकार्ड जोडण्याची मोहीम राबविणाऱ्या पुरवठा विभागाने ग्राहकांना त्वरीत धान्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०२-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीद्वारे स्वस्तात धान्य देणेबाबत

(४८) १०८४३ (२८-०४-२०१६). अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.इम्तीयाज सय्यद (औरंगाबाद मध्य) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अन्न सुरक्षा कायदा केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी देशभरात लागू केल्यानंतर त्यातील तरतूदी प्रमाणे शिधावाटप केंद्रांवर किरकोळ किंमतीत अन्नधान्य, तांदुळ, गहू इत्यादी पुरवण्याच्या योजनेचे लाभार्थी ठरवण्यासाठीचे सर्वेक्षण माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनामार्फत सुरु करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील योजनेचे लाभार्थी ठरवण्यासाठी फेर सर्वेक्षण करित असताना राज्य शासनाच्या आधीच्या योजनेतील अनेक लाभार्थी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची सार्वत्रिक भिती व्यक्त केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेचे लाभार्थी ठरविण्यासाठी ग्रामीण पातळीवर शोध घेऊन, कागदपत्रे तपासून परिस्थितीजन्य पुरावे पडताळून शासन पातळीवर प्रयत्न होत नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रलंबित असलेला राज्य अन्न सुरक्षा आयोगाचे गठन शासनामार्फत किती कालावधीत होण्याचे प्रस्तावित आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०८-०६-२०१६) : (१), (२) व (३) महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी दि. १ फेब्रुवारी, २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे. सदर अधिनियमाद्वारे दिलेल्या इष्टांकानुसार अंत्योदय अन्न योजना व बीपीएल व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांमधून लाभार्थ्यांची निवड करावयाची असल्याने शहरी भागात रु. ५९,०००/- व ग्रामीण भागात रु. ४४,०००/- एवढी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा दि. १७.१२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. त्याकरिता सन २०११ मध्ये

सर्व शिधापत्रिकाधारकांना सादर केलेल्या विहित नमुन्यातील कौंटुबिक वार्षिक उत्पन्नाच्या आधारे लाभाध्यांची पात्रता ठरविण्यात आली आहे.

(४) व (५) राज्य अन्न आयोग कार्यान्वीत होण्याकरिता आवश्यक असलेल्या पदांची निर्मिती करण्याबाबतचा व राज्य अन्न आयोग स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून सदर कार्यवाही लवकरच पूर्ण होईल.

मिरा- भाईदर (जि.ठाणे) येथील शिधावाटप कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(४९) ५०९६५ (२८-०४-२०१६). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा- भाईदर (जि.ठाणे) या शहराची लोकसंख्या १२ लाखाहून अधिक असून सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारकासाठी केवळ एकच शिधावाटप कार्यालय असून या कार्यालयातील ५० टक्के कर्मचा-यांची पदे रिक्त असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना वारंवार निवदने देऊनही अद्यापी कोणती कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२४-०६-२०१६) : (१) मिरा-भाईदर शिधावाटप कार्यालयात सदयस्थितीत ४३ मंजूर पदांपैकी २४ पदे भरलेली आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींचे दि. २३.१.२०१६ चे पत्र प्राप्त झाले आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून जनतेची सर्व कामे विहित वेळेत करून देण्याची तसेच नागरीकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येते.

(२) सन २०१६ मध्ये सदर कार्यालयातील लिपिक-टंकलेखकांची २ रिक्त पदे भरण्यात आली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे उर्वरित रिक्त पदांबाबत मागणीपत्र पाठविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील धानाची खरेदी शासनाने करण्याबाबत

(५०) ५१७४५ (२८-०४-२०१६). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील यंदा पाणी टंचाईमुळे खरीप हंगामातील धानाची पूर्ण वाढ न झाल्याने भरडाई करतांना धानाला मोड येऊन बारीक बारीक तुकडे पडत असल्याने हे धान खरेदी करण्यास व्यापारी दिरंगाई करित असल्याने धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, हे खरे आहे काय,

वि.स. १७६ (३६)

- (२) असल्यास, सदर धान उत्पादकांचे धान शासन खरेदी करणार आहे काय,
(३) असल्यास, सदर धान उत्पादक शेतक-यांना शासनाने कोणत्या प्रकारे मदत केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१६) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत खरीप पणन हंगाम २०१५-१६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ३९८६.६९ क्विंटल धानाची आधारभूत किंमत रु. १४१० + रु. २००/- प्रति क्विंटल प्रोत्साहनपर राशीने खरेदी करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या विनिर्देशानुसार सदर धानापैकी ३८६९.७० क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली असून २४१७.८५ क्विंटल सीएमआर तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आला आहे व उर्वरित तांदूळ जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.